

वत्सलाहरण.

नाटक.

किंमत ८० आणे.

---

# बत्सलाहरणनाटक.

( हें नवीनपुस्तक.)

दामोदर हरी चितके यानीं तमार केलें तें  
 नारो आपाजी गोडबोलि यांनीं  
 रबरेदी घेतलेलें  
 त्यांने

हत्त भसारक डापरवान्यांन डापिले.

---

## आदनिधी.

---

### पुणें पेठ सदाशिव.

ता. २५ जून १८८९

किंमत ६७ आणे.

---

१ यापुस्तकावर सन १८४७ चा आवर २० व सन १८६७ चा  
आवर ३५ प्रमाणें डापणाराने आपला हक्क ठेविला आहे.



# वत्सला हरण नाटक.

मंगला चरण.

साकी.

मंगलमूर्ति पार्वतिननया भक्तप्रियकरदेवा  
सेवा घेऊनि दासकरानें पुरवीं हामग्हेवा॥१

(योप्रमाणे सभेन मंगल होन असनां विदूषक नर्न-  
न करीन येऊन सून्दरारास बोलाविनो.)

**विदूषक-** अहो महाराज, तुम्हीं एवढावेळ पर्यंत मो-  
ठ्या उंचस्वरानें कोणाचा स्वर करीन होनां?

**सून्दर-** ईश्वराचा.

**विदूषक-** कशा करिनां?

**सून्दर-** अरे विदूषका, मी आज त्यारंगभूमीवर  
वत्सला हरण नाटक करून या सभाजनांचे भनरंजन करण्या-  
चा विचार योजिला आहे; म्हणून आदिदेवनेचे रजवन क-  
रीन होनों.

**विदूषक-** एकूण तुम्हीं आज येथें वत्सला हरण ना-  
टक करणार काय? बरें सून्दर, तुमच्या या नाटका पासून  
या सञ्चयजनांस लाभनरीं काय होणार?

**सूत्रधार-** आर्या मारीषा, या पासून पुष्कळ फाय-  
दे आहेत. खांतून किल्येकांचे वर्णन करून दारखविनों निकडे-  
चिन्नदे.

आर्या.

हेंमनचंचलभारीहोईना हरिपदास आसक्त  
गुर्नेविषयावरती नेशुनकधिंतेनहोयनिर्मुक्त ।  
यास्तवविषयीं जनजैत्यांचेमनवळविष्यास  
हीयुक्ती ॥ काढीयुलीकवींनीं जोडे हरिन्याप  
दाससद्गति ॥ २ ॥ नाटक रहस्यघेनांउमटे-  
स्वपनानचारु बोधरसा ॥ नीतीबरवीउपजे  
तैसीतीशळ्डहोयकींशांसा ॥ ३ ॥

हे वनचरा, आणरवी ही यापासून उपयोग आहेत, ते-  
यी तुला प्रसंगानुसार वर्णन करून दारखवीन. सांप्रत सर्वस-  
भाजन नाटक पाहण्यास फारउत्सुक झाले आहेत, यास्तव  
आफला संवाद पुरे करणे योग्य आहे.

**विदू०-** ठीक आहे, परंतु नाटक कोणत्या प्रकारचे अ-  
सांवं आणि तुम्हीं तेंकसें करणार । हें मला प्रथम सांगा.

**सूत्र०-** फारउत्तम आहे. सांगतों श्रवण कर.

आर्या.

बत्सला हरण नाटक . ( ३ )

करुणा विरह स्यरसें द्युक्त असावें सुनी निर्दर्शक नें  
वाणी शहू असावी अवहारी होय बोध नाटक नें ४  
विदूषक - अहो, परंतु या बत्सला हरण नाटकां तील ना-  
त्यर्थ काय आहे तो मला प्रथम सांग.

सून धार - शब्दन कर.

श्लोक :

दुर्योधनागर्व बहून झाला ॥ कीं बत्सला योजिन -  
लक्ष्मणाला ॥ जीयोजिलो पार्थ सत्ता भिमन्यू ॥ जे  
दारवची फाररणांत मन्यू ॥ ५ ॥ परीत याचा मदनष्ठ  
झाला ॥ होई वधू ने किं रिटी सुता ला ॥ नात्यर्थ यो-  
धार्थगनांत वेचा ॥ कीं गर्व राहेन कधीं रखलाचा ॥ ६  
विदू० - अहाहा !!! काय हो या नाटका पासून सभासदां-  
स हा एक मोठा अमोल्य खाभच आहे. वरें तर आनं आपण  
नाटकास आरंभ करावा.

सून० - बहुन उन्नम आहे, परंतु तुझे मला सात्य पाहिजे.

विदूषक - कशा विषयीं ?

सून० - मी येथें या लीलानुकारांन नवरस उत्पन्न करणा-  
र आहें. त्यांनून आगंची योजना यथासांग आहे; परंतु नववा  
जो हारयरस तो उत्पन्न करण्या विषयीं तुझीं मला मदन पाहिजे.

( ४ ) चत्सला हरण नाटक.

विदू०— हैं! इनकेंच काय? हैं माझें काम!!! चालूंद्या तर  
मजकडून तिळमात्र ही आळस होणार नाहीं.

सूत्रधार— बरें तर सांगनों ऐक.

आर्या.

याचांस सिद्धद्वाया जाउनि आज्ञा त्सेरे करावीती  
येथें सभें न नाटक हृषिन जन ते पहावयारी ती।  
(त्याप्रमाणे सूत्रधाराने भाषण श्रवण करून पाचांस सि-  
द्धद्वा म्हणून सांगण्यास विदूषक आंन जाऊन त्याप्रमाणे कर-  
विनो आणि पुनः मोर्खा लगबगीने बाहेर येऊन.)

विदूषक— अहो नाटकाचार्य महाराज, आपल्या आज्ञे  
प्रमाणे सर्वे न यारी आहे.

( याप्रमाणे उभयनांचा संबाद होन आहे इनव्यांन भा-  
लदार ललकारला ने समर्थीं पडूद्याच्या आंन मोर्खाने आ-  
रुद्दनो कोण? म्हणून विदूषक घावरून कावरा घावरा होऊन  
इकडून निकडे धांव मारूलागतो. ते समर्थीं सूत्रधार उ-  
डें येऊन.)

सूत्रधार— अरे तूं इतका घावरलासकां? सावध हो  
सावध हो. संपूर्ण सभ्य हो सावधान पणे श्रवण करा. आ-  
नां मी हैं हरजनापूर कल्पून नृपशर्दूल शशिवंश मुकुटम-

बत्सला हरण नाटक. ( ६ )

णी राजा दुर्योधन याचा प्रवेश योजिला आहे. मृणून त्याचा  
भालदार पुकारनो आहे. आतां त्याच्या सभेचा थार नर पहार-  
सा होनोनो. विदूषका, सभेचा बंदो बस्त उन्नम पकोरे डेवाचा.

( ही प्रस्तावना शाळी.)

प्रवेश १ ला.

स्थळ- हस्तनापूर- दुर्योधन सभा.

पात्रे-

दुर्योधन.

दुःशासन.

कर्ण.

शकुनी.

बधान.

प्रतिहार.



( ६ ) वत्सलाहरणनाटक.

( कर्ण वंगेरे संपूर्ण सभासद बसले असनां दुर्योधन भवेश करतो . . )

**दुर्योधन-** हे कर्णराजा, श्रीकृष्णानें बलरामाची कन्या जीवत्सला ती अर्जन पुत्रास देण्याचा निश्चय केला आहे. परंतु पांडव नर कोरं देशांनरीं भ्रष्ट झाले त्यास आज सहा महिने झाले ने अद्याप प्रकट होन नाहीन वस्त्रात् शकुनीस पाठवून हें वर्तमान द्वारकेस श्रीकृष्णाला विदित करून ती बलदेव कन्या आपल्या लक्ष्यणास देव वारी असा माझा हेतू आहे.

**कर्ण-** गजराजा, दुर्योधना, फारउत्तम आहे. पांडवांचा कोरं थांग नाहीं हें नर सत्यन आहे. अणि बलरामाची ही श्रीति तुजवर फार आहे. तेव्हां ही गोष्ट घडून येण्यास किंचित् न अडवण ही पडण्यार नाहीं.

**दुर्योधन-** कर्ण आपण जी गोष्ट सांगता ती वास्तविक होय. (असें म्हणून ) भालंदार इकडे ये.

**प्रतिहार-** (राजास बंदन करून) महाराज कायआजा आहे.

**दुर्योधन-** अरे शकुनीस पाचारण कर.

**प्रतिहार-** होय महाराज, (असें म्हणून शकुनीसघे-

ऊन येतो.)

**दुर्योधन-** (शकुनी आज्ञा असें पाहून मनांन हर्ष भ-  
रिन होत्माना त्यास सन्मान देऊन सभें बसविनो आणि -  
म्हणतो ) मामा, मी आपणास कांहीं काम सांगतों नेवढें स-  
खर इताले पाहिजे.

**शकुनी-** दुर्योधना, सखर निवेदन कर. मी नें करण्यास  
सिद्ध आहे.

**दुर्योधन-** मामा, आज आपण दूरावतीस जाऊन -  
श्रीरुद्धास निवेदन करावें की, तुम्हीं बलरामाची कन्या -  
अर्जन पुत्रास देण्याचा निश्चय केला आहे रवरा; परंतु तीं -  
उभयतां बहिण भावडें आहेत. यास्तव भाव्यास जांवरू कर-  
णें हें अशंका सज आहे. नस्यात् ती कन्या मत्कृत जो लक्ष्म-  
ण त्यास अर्पण करावी. आणरवो,

**आर्या.**

श्रीरुद्धाबलरामाजाऊनिराषांगतेनमनमाझें  
सांगावेनवपादीं आहे अन्यस्थलींन मनमाझें।

**शकुनी-** फारउन्नम आहे (निघून जानो.)

**दुर्योधन-** कर्णा, श्रीरुद्धा निश्चयें करून आपला सो-  
यरा साला (असें म्हणून हांसूं लागतो.)

( ८८ )

## बललाहरणनाटक.

कर्ण- राजा, तुझे इच्छिनार्थ पूर्ण होनील. यांत संशय-  
नाहीं.

दुर्योधन- असो आतां आपण आपल्या मंदिरांन जा-  
ऊं चला. (असें म्हणून तो सभासदां सह उठून जातो.)

## प्रवेश २ रा.

स्थाळ- हारका — श्रीहृष्णासभा.

पात्रे.

श्रीहृष्ण.

बलराम.

उच्छृंख.

अकूर.

प्रतिहार.

शकुनी.



बत्सला हरण नाटक. (९)

(श्रीकृष्ण समेत बसला असनां शकुनी प्रवेश करिनो.)

श्रीकृष्ण—शकुने, आज आपण कोणतें कार्य मानसाने रायां चिंतून आलं आहांन ?

शकुनी—हे भगवान् हस्तनापुराहून दुर्योधनानें आपणा जवळ पाठविलें आहे. त्याचें कारण हेच आहे कीं, आपण बलरामाची कन्या अभिमन्यूस देण्याचें ठरविलें आहे; परंतु पांडव देशांतरी ऋष्ट झाले आहेत यास्तव ती कन्या दर्योधन पुनर्जो लक्ष्मण त्यास हेत धरून अर्पण करावी.

श्रीकृष्ण—(मनांन हंसून) शकुने, फार चांगले आहे. माझ्याही मनांन तसेच होनें, त्यांतून आपण आलांन हें पाहून मला मोठाच आल्हाद झाला. फार कायसांगूदुध घयांन शर्करा दाकावी नदूनच झाले.

शकुनी—(मनां आनंद पावून) हे श्रीकृष्ण, सांभन हे आपल्या नोंडचे शब्द ऐकून मी येथें आल्याचें सार्थक झालें. बरें आनां ज्योतिषी बोलावून त्यांज करवीं लग्न सिद्ध करवून तिथि निश्चय करावा.

(याप्रमाणें उभयनांचे भाषण झाल्यावर श्रीकृष्णानें ज्योतिषी बोलावून त्यांज करवीं लग्न सिद्ध करवून शकुनीस म्हणतो.)

( १० ) बत्सलाहरणनाटक.

श्रीकृष्ण - शकुने, आनं आपण हस्तनापुराभन ग-  
मन करद्दन लवकर लग्नसमारंभाची तथारी करावी.

शकुनी - हे भगवंता, विनंती करतो श्रवण करावी.

सा की.

कृष्णावचनारक्षण करणें सांगत तुज प्रार्थनी  
जातो आतो इंद्रपर्स्थिं मीठेविकृपामममानी ।  
( असें म्हणून निघून जातो.)

श्रीकृष्ण - कां बलरामदादा, आतो आपल्या मना-  
प्रमाणें द्यालें ना ?

बलराम - कृष्णा, सांगतो श्रवण कर.

आर्या.

कृष्णात्वदीय मानस नक्कलेब्रह्मादिकां कदापीनें  
परिजेंकरिसीहारितूं होयमलामान्यबानथापीनें ॥

श्रीकृष्ण - बंधो, जे होणार नेंच होईल. असो आनं आ-  
पण आपल्या मंदिरांन जाऊ. ( सर्व निघून जानान.)

---

प्रवेश ३ रा.

स्थळ - हस्तिनापूर - दुर्योधनसभा.  
पात्रे.

दुर्योधन.

दुःशासन.

कर्ण.

शकुनी.

प्रधान.

प्रनिहार.



(दुर्योधन सभेन बत्सला असतां शकुनी येऊन प्रनिहारा-  
स म्हणतो.)

**शकुनी-** भालदार, दुर्योधन राजास जाऊन सांग कीं, श-  
कुनी द्वारकेहून येऊन द्वारीं उभा राहिला आहे. आणि आप-  
ल्या भेटीची इच्छा करीन आहे.

**प्रनिहार-** फार चांगले आहे. (सभेन येऊन पुकारूला-  
गतो.) राजाधिराज कुरुपति दुर्योधन राज महाराज.

( १२ ) वत्सला हरण नाटक.

दुर्योधन - भाऊदार, तू किमर्थं शब्दकेलास?

भाऊदार - महाराज, द्वारामध्ये शकुनी घेऊन उभा रा-  
हिला आहे. व तो प्रभूच्या दर्शनाची इच्छा करीत आहे.

दुर्योधन - अरे, अनिर्बंध आंत येऊदे. (घेऊन येतो.)  
शकुने द्वारकेंतील वर्तमान श्रवण करण्या विषयीं कर्ण बहुत  
क्षम्बध झाले आहेन. सखरनिवेदन करावै.

शकुनी - (हांसन हांसन) राजा द्वारकेंत जाऊन जेहां  
बुझा निरोप कृष्णास सांगितला ने समयीं जें जें बोललों  
वें श्रवण कर.

आर्या.

कन्या बलरामाची दिधली दुर्योधनाचियापुन्हा  
येऊनि सखर आतां जोडावें आज योनिच्या सून्हा ।

दुर्योधन - (अस्त्रानंद पावून) आहाहा! काय आज-  
चा मुंदीन वरें? (पुनः कांहींसा स्वध होऊन)

आर्या.

शकुने मजला सांगें वदला कीं कृष्ण हें म-  
नापसुनी॥ कथवेना हरिसूना कथिलेंजें

बोलिला हलापरनी॥ २॥

दुर्योधन - (विचार करून) कर्णा, शकुनी सांगतो ही-

गोष्ठ रवरीच असेल काय?

**कर्ण-** दुर्योधना, तूं इनका विचारांत कां पडलास? अ-  
रे श्रीहृष्ण आपल्यास नाहीं म्हणेल अशी गोष्ठ कदापी हो-  
णार नाहीं. त्याचा आपणापुढे पराक्रम नो काय?

**दुर्योधन-** बरें नरे आनां सिजूना लोकर करावी.

**कर्ण-** दुर्योधना, तूं आपले मानसाचे भयां किंचिन्ही  
चिंता करून नको. अरे, जर तसाच प्रसंग प्राप्त झाला नर युद्ध  
करून ती कन्या तुझ्याच मुलास देववीन हें पक्षे ध्यानांत रेव.

**दुर्योधन-** (हर्षयुक्त होत्याना) शकुने, देशी देशीचे-  
नृपांस पत्रे पाठवावीं. आणि जिनकी खरा होईल निनकी क-  
रावी. “शभस्य शीघ्रं” लोकर झाले पाहिजे.

**शकुनी-** बहुत उज्ज्वल आहे. (असें म्हणून सर्व राजा-  
स पत्रे पाठविनो.) आणखी सांगनो.

आर्या.

जाऊनि पुरींत सर्वी आमंत्रण तूं खरेंचि करमा-  
ने॥ विदुरगृहीं पार्थवधू आहे निजला करी  
हि बहुमाने॥ ३॥

**शकुनी-** बरें नर हा मी निघालों (असें म्हणून जानो.)  
**दुर्योधन-** कर्ण राजा, आपण आनां पुष्यरटिकेंत-

( १४ )

बत्सलाहरण नाटक.  
जाऊँ चला। (असें मृणून निघून जानान.)

प्रवेश धथा.

स्थळ - विदुरगृह.

पात्रे.

सभद्रा. दासी. शकुनी. अभिमन्यू.



( शकुनी आमंत्रणे करीन करीन पार्थ स्त्री सभद्रा ज्या  
मंदिरांत बसली होती नेथे येऊन निजला बज्रभाय आम-

चण करितो.)

**शकुनी-** हे सुभद्रे, कुरुपनि दुर्योधन याचे पुत्राचा विवाह योजिला आहे. यास्तवं तुजला आमंत्रण करण्या करिनां शाम झालों आहें सांगनों श्रवण कर.

### उन्नर्या.

योजित फाल्गुन अपुल्या पुत्राला रामकन्यका मानें॥ तेचिवधू लक्ष्मणस्या केली लग्नासि ये-ई बहुमानें॥ १॥

(असें म्हणून निघून जानो.)

**सुभद्रा-** (शकुनीचे वाग्बाण श्रवण करनांच जस्सा वज्र घातें गिरी चूर्ण होऊन भूतलावर पतन पावतो त हृतच मृत्यु गत भूमीवर पतन पावली. नंतर कांहीं वेळानें सावध होऊन शोक करूळागते.)

### अंजनीगीत.

धर्माभीमापार्थी नकुला॥ सहदेवा हा घडला मजला॥  
दशा कैसी मम मनाला॥ पडेनांचेन॥ १॥ शोक सागरीं दा-  
कुनि मजला॥ आपण गेले निर्भय बनाला॥ काय करूळा  
इया बोला॥ धांचेना कोणीं॥ २॥ दुर्जनांहीं वेळ कैसा॥  
साधियेला दिधलें नासा॥ नष्ट झाली माझी शांसा॥ का-

( १६ ) वत्सलाहरणनादक.  
यमीकर्खु॥३॥ कृष्णाविष्णुमुरमद्दना॥ माधवशोरीविष्ण  
क्सेना॥ रारवींलज्जाजनाद्दना॥ माझीनूंआतां॥४॥ पु  
राणपुरुषापीतांबरा॥ धांवेंधांवेंदामोदरा॥ येउनिमा-  
इया अंतुरा॥ सत्तरनीवरी॥५॥ प्राणनाथेंभमपाकौला  
॥ योजियेलेंवत्सलेला॥ दिधलीकैसीलक्षणाला॥ कृ  
ष्णानूंसांगे॥६॥ धूकूँधांवेंइनसनुरख॥ नैसीगहहीनमि  
केसूख॥ झालेंआताहीनमयूरख॥ कृष्णाधांवेंनूं॥७॥ ॥

### साकी.

व्याघ्रासनमुखनाचनिधेनूंतीक्ष्यदंशितिसर्प॥  
तैसेंमजला झालेंदेवा हरिनूंसाचादर्पे॥८॥  
( यापमाणे सुभद्रा शोक करीजे असतां अभिमन्यु प्रा-  
म होनो आणि म्हणतो.)

### साकी.

भूकूलागली लौकरमजला जेवाया नूंघाली॥

( मानेचे म्लान बदन पाहून.)

म्लानमुखेंदुदिसतोनूझा कायदशा हैझाली॥९

सुभद्रा - हेबालका, काय सांगावें दुष्टदुर्योधनानें वेळ  
वर वरीन्व साधर्ला. बाबा, तुझापित्यानें तुला जी नोवरी यो-

जिली होनी ती बत्तात्कारें करून दुष्ट दुर्योग्यनानें आपल्यापु-  
त्रा कारणे योजून खाने लग्यास जाप्याचा निश्चय केला आहे  
पुत्रा हें दुःखनरमला सहनच करवन नाहीं. काय कसूऱ्या

अभिम०—माने, हें वर्तमान तुला कल्ले कसें ?

सूभद्रा—प्रियपुत्रा, शकुनी मला आमंत्रण करावया  
स आला होता त्यावरून मला समजले.

अभिम०—आई, पण तूं शोक कशाकरिनां करिनेस.

### साकी.

लग्नजाहल्या होयकामिनी शोकाव्यर्थ वहासी  
यांत आपुलें काय वेंचलें दाकुनि देशोकासी ॥१०॥

सूभद्रा—कोपायमान होऊन नेत्र आस्क होत्साती-  
म्हणते.)

### आर्या.

वंशींहिंजराजाचा येउनि अवनार सख्यसाचीला ॥ आ-  
जिउणे आणियले जाय कुपुत्रा मरोनियमपुरिला ॥  
११ ॥ पोटींशस्त्राघालीं हालाहूल सेवियाकुडे डोहीं ॥  
गलनागभी नुझाजरी होता आनंदतो मला पाहीं ॥१२॥  
मांझे दुर्देवक सें आलाउदरीं गदीयपाषाण ॥ जाई क  
युसकसकता काढीं आनां खदीय तूंभाण ॥१३॥

( सुभद्रा पनि पराक्रमाचं वर्णन करिने . )

### श्लोक .

सेनुबांधिपराक्रमेनभपथीं आणीनऐरावता ॥ -  
युद्धींतोपवुनीउमापनिबळेंघेशरन्नपाश्युपता ॥ जा-  
णेंद्रोपदियंनभेदकरुनीआणीयलीमंदिरा ॥ त्या-  
ला आजिझुकुपुनकंबहुनवृं आणीसिलज्जाखरा ॥ ५  
अभिम० - ( मानेने केलेलोनिंदा अवणकरून सर्वेद-  
होत्साना त्या वीरश्रीने . )

### आर्या-

बोले अभिमन्युनो मानेत्यजशोकसखरीं आनां ॥  
बलकन्यावरतोंमीनउणेयेणारसत्यममताता ॥ ५  
दुर्योधनशकुनीतें नेमेंभीष्मादिकांविरांशिरणीं ॥  
व्राशीनयुद्धकरुनोदाविनमी सत्यनद्रणीं करणी ॥ ६  
भिडुनीबकरामाषीं आणिनमी नोवरीनुझ्याजव-  
कीं ॥ परिरथ सारथिमजला ॥ नाहीं रणिं काय-  
मीकरीनवर्दी ॥ ७ ॥

मानांश्री, सर्वशोकाचा परित्याग करावा. कांहींचिंतानाहीं  
दुर्योधन मूळजे पदार्थ काय? क्षणाधनि सर्वंचा पराभव करून  
बत्सला तुझेस्वाधीन करीन. परंतु मजला रथ नाहीं आणि सार-

वत्सला हरण नाटक. ( १९ )

थीही नाहीं. मी जरी पुष्कळ पराक्रमी आहे नरीं उपयोग काय? हें मोरें संकट प्राप्त झालें आहे.

सभद्रा - बरेंनर प्रियपुत्रा, आनां मी विदुरगृहाश्रम जाऊन रथसिद्धकस्तु घेऊ येणे (असें म्हणून रथ आणावयास जाने.)

प्रवेश ५ वा.

स्थळ - हिंडिंबारंपण.

पात्रे.

विदूषक, सूत्रधार, सभद्रा, अभिमन्यू, घटोल्कन व हिंडिंबा.



( २० ) चत्सखा हरणनारक.

सभद्रेने विदुरगृहीं जाऊन एक अत्युत्कृष्ट रथ सिद्ध केल. आणि त्यावर अभिमन्यू सहवर्नमान वसून घोडे हांकीन मार्गानें जान असतां विदूषकास अत्याश्चर्य वाटून नो सूत्रधारा-स विनारितो. )

**विदूषक-** अहो नारकाधीश नो रथावर कोण्या वीरा-ची पत्नी येण आहे. वरें ।

**सूत्रधार-** अरे ही धनंजयाची स्त्री सभद्रा होय. नो पहा पार्थ पुन अभिमन्यू रथा सूट आहे.

**विदू०-** अहाहा!!! काय नरी हिच्या अंगीं शूरत्व हें?

**सूत्रधार-** मारीषा, यांन कांहीं मोरी आश्चर्य कारक गोष्ट नाहीं. अरे, वीरस्त्रिया अशाच पराक्रमी असतात.

आर्या.

पार्थरथीं वै सुनी जै साश्री छृष्णा हां किं शोभा  
ती ॥ दिस तो अभिमन्यु न सा वै सुनि रथ हां  
किं नां सभद्रा ती ॥ १ ॥

**विदूषक-** ( हांस्य करून ) काय हो चमत्कार !!! मला असा भासे झाला कीं, श्रीछृष्णाच स्त्रीचा वेष घेऊन रथावर-सारद्य करीन आहे. ( त्याप्रमाणें उभयनांचा संवाद होन आहे इतक्यांन सभद्रेस अत्यानंद वाटून अभिमन्यूस म्हणते. )

**सुभद्रा-** वत्सा, हे अग्रभागीं कोण येन आहे फाहिलेंसना?

**अभिमन्त्रू-** होय माने, ही एक कन्या पूर्ण जलकुंभ घेऊन येन आहे. आणि नित्या मागूळ गौडणी गोरम सुरु येन आहेत. मग तूं काय म्हणनेसे?

**सुभद्रा-** मुला हे आपल्यास शब्द सूचक शक्कुन होत आहेत. बाळा अरे तो पहा वामांगानें चाषपक्षी गेला.

**अभिमन्त्रू-** प्रियतम मानो श्री, आपणास सर्वद्यैव जयच आहे. तूं कांहीं चिंता करून नको. आतां वाजी कां खरेनें चाळवीन नाहींस.

**सुभद्रा-** वालका, वाजी तर चालण्याविषयीं फारच उत्तम आहेन. परंतु हे महान् निबिड अरंण्य प्राप्त झाले आहे. त्यायोगानें अश्वास रथ ओढण्यास फार श्रम पडतात. यास्तव त्यांनां चालण्या पुर्वी मार्ग प्रशास्त कर.

**अभिमन्त्रू-** होय मी एकाक्षणांन मार्ग प्रशास्त करतो. ( असे म्हणून त्यानें कुन्हाडारन्न सोडून रथ चालण्याजोगा मार्ग प्रशास्त केला तेसमयीं सुभद्रेनें वायुवेगा सारखे घोडे चालविल. त्या योगानें गडगडाट फार होऊन त्या अरंण्य रक्षणार्थ जे घरोंला चाचे राक्षस स होने ने अभिमन्त्रूचे समोर येऊन त्यास म्हणतान. )

**राक्षस-** हे मानवाच्या पोरा, तूंया अरण्याचेदयीं कशा करिनां प्राप्त झालास? आणि या संपूर्ण अरण्याचाचि धंस करण्याचें कारण काय? ने सत्तर निवेदन कर. नाहीं. पेक्षां तुला तुळ्या रथाभ्या सहित भक्षण करून टाकतो. बोल लवकर.

**अभिमन्यू-** तुह्यांस पुसण्याचें काय कारण? आल्या मार्गानें गमन करा. नाहीं पेक्षां मी तुह्यांस जिवें मारून टाकीन. (याप्रमाणे अभिमन्यूचें कठोर भाषण श्रवण करून ते संपूर्ण राक्षस त्याच्या अगावर चालून आले. ते समयीं उभयनांचें क्षणभर युद्ध होऊन ते सर्व अभिमन्यूह्यें मरण पावते झाले. त्या संधीत एका राक्षसानें पलायन करून त्यांचा स्वामी जो घटोत्कच त्याप्रत निवेदन करतांच तो कोपाविष्ट होऊन तखाल त्यास्थलीं प्राप्त होतो.)

**संभद्रा-** (राक्षसास पाहून) मुला, हापुढे विशाल देह धारी राक्षस येत आहे. फार सावध गिरीनें ऐस मलानर भीनि वाढते.

**अभिमन्यू-** आई, तूं निलमात्र ही चिंता करून तो पुढे काय चमेल्कार होतो नो नर पहा.

(इतक्यांन घटोत्कच समोर येऊन अभिमन्यूस -

मृणतो.)

**घटोत्कच-** हे बालका, तूंद्या माझ्या अरण्यांन येऊन माझ्या रक्षकांस निरापराधें मारून दाकिलेंस पण त्याचें फल तुजा एकाक्षणांन दृश्य करितो. अब लोकन कर.

**अभिम०-** हे निशाचरा, पराक्रमदृश्य करण्यापूर्वी वाक् जल्यन् व्यर्थ वल्याना कशा करितां करतोस.

**घटो०-** (कोपायमान होऊन, आकाशांन उडुण मारून दृक्ष पर्वत आदि करून अभिमन्यूने आंगावर दाकिले. परंतु ने त्यानें आपल्या शरघातें चूर्ण करून दाकिले. नंतर त्यांनें एक वृत्स अभिमन्यूने मस्तकावर दाकिला त्यायोगानेंसास मूर्छिना घेऊन पूमीवर पडला.)

**सुभद्रा-** (बालकास मूर्छिना आली मृणून इकडे निकडे जल पाहूळागली. परंतु नें कोठे मिळेना मृणून त्यास मांडीवर घेऊन परम दुःखिन होत्सानी शोक करिते.)

पद.

(आहारे दैवा या चाळीवर.)

आहारे ईशामजला झालागर्वे ॥ मृणऊनी नूवां हरियेलानो सर्वे ॥ बोलिलें तोकाश बदले कटीण ॥ अपराध माझामीच तोपापीण ॥-

विननीहोमाझीकरूनीयांगृहण ॥ १ ॥ भगवंता-  
 मजसीक्षमाकरीज्ञाण ॥ २ ॥ चुंबनमजलादे-  
 ईत्तुंसंदरा ॥ रुसलासीमाझावरीधनुर्धरा ॥  
 बालकमाझेंकोमलपामरा ॥ नकळूनीत्याला  
 पाडियेलेंधरा ॥ आहारे ० ॥ ३ ॥ झालेंमीवां-  
 झआणीदयामनीं ॥ आहेमीनूझ्यानत्यरन  
 मनीं ॥ बालकमाझेंएकरेंनेंवर्नीं ॥ शून्यही-  
 दीसेसर्वत्रअवनी ॥ आहारे ० ॥ ४ ॥ बहुदुः  
 रवमजलाझालेंबासर्वेशा ॥ दीसनीमज-  
 लाओसदाहीदीशा ॥ बालकमाझेंउठवीं  
 तूऱ्हषिकेशा ॥ तुजवीणपुरवी कोणमाझी  
 आशा ॥ आहारे ० ॥ ५ ॥ आणुनियांबकेंरा-  
 क्षसाच्यामुखीं ॥ टकलीलेंपाकाहोनोंगृ-  
 हीस्करवीं ॥ आरण्यामाजीनाहींकोणीस-  
 खवी ॥ करूळकायआनांझालेंबहुदुःखी ॥ आ  
 हारे ० ॥ ६ ॥ माझीयापदरींअसेलतेंसुरु-  
 न ॥ तरीमाझेंतोकउठेलत्वरिन ॥ जगदी-  
 शामाझापाहूनकोअंन ॥ उठवींतूआनां-  
 खरेंमाझासून ॥ आहारे ० ॥ ७ ॥

हे भगवान्, हे आदिनारायणा, हे सचिदानन्दा, हे ह्वार-  
काधीशा बांधवा, पहा आह्यावर कसा प्रसंग येऊन पोंचला  
आहे तो. दुष्ट दुर्योधनानें पांडव वनवासास गेल्याची संधि  
पाहून वेळसाधली. आणि तूत्या महत्पापिणी भगिनीवर-  
अवकृपा करून त्या दुष्टासच अनुकूल झालास म्हणून वा-  
लकास ह तुझे दर्शनास येन असनां मध्यंतरीं मार्गानि हा  
दुर्घट प्रसंग येऊन गुदरला. या समर्थीं सर्व अन्याय क्ष-  
मा करून या पापिणीवर कृपा दृष्टी करावी. यादेंद्रा, तुज-  
संचून कोणास हांक मारू॥! धांवरे नारायणा !!!

(या प्रकारे सभद्रा शोक करीन आहे इनक्यांत अ-  
भिमन्यु सावध होऊन मानेस म्हणतो.)

**अभिमन्यु-** माने रक्षस कोणत्या स्थवीं आहे तो  
मला लौकर दारवीचे उगाच शोक कां करनेस.

**सभद्रा-** हे प्रियसुत्रा, सांगनें श्रवणकर.

आर्या,

चाले गृहासिं अपुल्या होउनको नूं प्रवर्नयुद्धाला ॥  
होय बहूबीरगाढा ऐके पुन्नामदीय वचनाला ॥७  
तुजलाबहुत कन्या मिळतिल पुन्नाखरेतु फिर-  
आना ॥ सात्यनसे तुजकोणी ममपनि अस-

( २६ )

## बत्सलाहरण नारक.

ना तरी किं जय येता ॥८॥

अभिमन्यु- विनंति करनों श्रवण कर.  
आर्या.

पाठीरणांगणासीदेनां यशहानि होय नाता  
ची। कथितों तु जला ने में होय तसी जाण स-  
त्यभी माची। ९। आरत्त वकाल त्रयीं मी-  
सोडनि संग्राम हागृहीं न अतां। हें ही सख्त  
चिकंथितों मारिन मीरा क्षस सासल वजातां  
॥१०॥ द्वारा वनीं न जाउन दुर्योधन गर्व नोक  
रीन हून। बल कन्या वरुनी यां येइन तरि-  
मीच हाय पार्थ स्फुन। ११॥

आई, त्या सर्व चिंतेचा परित्याग कर. ज्या सो मवंशां तज-  
न्म झाला त्याकुलधर्मा प्रमाणें वर्तनि न झाल्यास जन्म धार-  
णाचें सार्थक नें कोणनें? ज्या कार्यानि पुढें सरलें त्यांन किनी  
जरी विघ्ने प्राप्त झालीं, तरी पुरुषानि उद्योग सोडून ये. यशो  
दाना भगवान आहे. संग्रामाचे तारीं शब्दूना बलोत्कर्ष पा-  
हून पलायन करण्यापेक्षां मृत्यू ही श्रेयस्कर होईल, प-  
हा रणां मध्यें मरण पावला असना एकच मरेल. न धापी  
त्याची लोकवयांन रव्याती होऊन तो ही स्वर्गास जाईल.

आणि पलायन करणारा संपूर्ण कुलास कलंक लावृत स  
कुल अधोगतीस जातो. आणि स्वजनांत निंदेस पात्र हो-  
तो. तस्मान् संग्राम सोडून कदापी मार्गे जाणार नाही. न-  
र कृपाकरून प्रथमतः मला रास्तस कोठे आहे तो दारखीव.

( या प्रमाणें मानापुत्रांचा संवाद होन आहे इनक्यां-  
न घटोल्कच समोर येऊन अभिमन्यूस म्हणतो.)

**घटोल्कच-** हे मुला, तु श्यामध्यें मजबरोबर युद्ध-  
करण्याचे सामर्थ्य नाहीं. मी तुला एकवेळ भूतलावर मूर्छिं  
न पाडला परंतु निर्झर्जा अद्याप पलायन केले नाहींस.  
नरी मी तुला जीवदान देनो. तू आपल्या गृहाप्रनगमन कर

**अभिमन्यू-** ( सकोध होऊन ) हे रास्तसा, तू फा-  
रच वलूगना करून शक्तिपेक्षां अधिक बडबड करून लाग-  
ला आहेस. परंतु मी मूळ आहे किंवा शूर आहें ने अव-  
लोकन कर. तू मजबर रस्तपर्वत इत्यादिक एवढावेळ प-  
र्यंत दाकिलेस. परंतु मी एक बाण सोडिनो तो सहन कर.  
( असें म्हणून बाण सोडिला तो त्याचे मस्तकांन शिरून तो  
भूतलावर मूर्छिन पडला. ने समयीं घटोल्कचाची आई  
जी हिंडिंबा निच्या आंगणांन दोन दृक्ष होने तेउलथून पड-  
ले. त्या काळीं ती मुक्तकेंश होत्सानो आक्रोश करीन तेथें

( २८ )

## बत्सला हरणनाटक.

प्राप्त याली असतां विदूषक अगदीं घाबरला. म्हणून सून  
धार त्यास म्हणतो.

**सूनधार-** विदूषका, अरे तूं इतका घाबरलास कां  
घटोल्कच मूर्च्छिन पडला म्हणून त्याची आई हिंडबी रा-  
क्षसी येन आहे सावध हो.

**विदूषक-** अहो सूनधार, हें पाहून मला मोठें आ-  
श्चिर्य वाटवें.

**सूनधार-** यांन आश्चिर्य वाटण्या जोगें कांहीं दि  
सत नाहीं.

**विदूषक-** श्रवण कर.  
आर्या.

पडनांराक्षसमूर्च्छिन आली धांवोनिराक्ष  
सीपबल ॥ कैसेंमाहिन निजलापडला म्ह-  
णुनीच वाटलें नबल ॥ १३ ॥

अहो हा घटोल्कच अरण्यांन आणि राक्षसी आपल्या  
घरीं हा येथें पडल्याची बानगी हिला सांगिनली तरी को-  
णी ? आणि येथें आली तरी कशी ? ती काय अंतर्साक्ष-  
आहे किंवा कर्णपिशाच आहे ?

**सूनधार-** अरे तूं केवज प्रतिवृहस्यनिखरा. परं

तु यांन कांहीं नवळ नाहीं सांगतो ऐक.

आर्या.

पूर्वभीमबनींतोगेलाहोताशिकारकरण्याला  
॥तथेंहिंडिंबिकेलादेउनियांसंगतोवदेतिज-  
ला॥१३॥ऐकेंहिंडिंबिकेनूंहोइलतुजलासुपु  
त्रतोप्रबल॥परिममकुलजनयासीरणांगणा  
माजिजाणजिंकील॥१४॥यास्तवकल्पनरू-  
चींदूयबोजेघेर्इअंगणींलावीं॥सव्यापस-  
व्यभागींपुत्रांसमत्वांनयांसिपाळावीं॥१५॥  
जेब्हांत्वत्कनरूच्छिनपाडिलभूवरिमदीयवं  
शाचा॥नेब्हांतरुहेउलथुनिपडतिलभूवरि  
असेहित्रुतवाचा॥१६॥ऐसेबोलुनिगेला-  
पुढिनियेलासुपुत्रहायाला॥वाढविले  
वृक्षनिनेंधालीउदकाचुकेननियमाला॥१७  
पडलामूच्छिनरूनहा नेब्हापडलेतरूहिंड-  
लथून॥म्हणउनिकलूननिजलाआर्लीयेथें  
लरेंचिधांबून॥१८॥

अरे भीमसेन अरण्यांन शिकारीस गेला असतां तेथें-  
हिंडिंबासूर नामें दैत्य मोठाउन्यन होत्साता प्रजापीडन क-

रीत होना. त्याचा नाश केला ते समयीं त्याची प्रगिनी हिंडिं  
बी ही भीमाचे स्वरूपास मोहिन होत्ता ती निनें भीमा बरोब-  
र गंधर्व विवाह केला. ती गरोदर असतां भीम जाऊऱ्याग  
ला ते समयीं ती जाऊंदैना म्हणून भीमानें गर्भासवरप्र-  
दान देऊन दोन कल्यृष्ण बीजें निजला दिलीं तीं आंगण्या-  
न लावण्यास सांगिनलें आणि म्हणाला तुझापुत्र या पृथ्वी  
वर अजिंक्य होईल. परंतु माझे कुलां तील वीरांशीं स-  
मर झालें असतां पराभव पावेल. आणि ज्यावेळेस तो मू-  
र्ढिंत होईल त्यावेळेस ते दोन कल्यृष्ण आपो आप मृत  
लावर पनन पावतील. त्याप्रमाणें निने आंगण्यान दूयनदू,  
पनन पावल्या वरहून तिनें पुत्र रणान पडला असें जाणिले,  
म्हणून रुदन करीन येत आहे आतानरी समजालास.

( याप्रमाणें उभयतांचे बोलणे होन आहे इनव्यांन हि-  
ंडिंबा घटोळकचा जवळ येऊन इकडे निकडे पाहून म्हणूने.)

**हिंडिंबी-** (मनांन) ही नी रथावर संदर स्त्री दिस-  
त आहे व हिच्या मार्गे लघु बालक शरचापधारी दृष्टीस पड-  
वी याजपासून तर हें कृत्य झालें नसेलना । छिः मलाअ  
सें वारतें कोणी नरी वीरानें माझ्यापुत्रास पृथ्वीनलावर  
मूर्ढिंत पाडून पलायन केले असावें. असें म्हणून शोक

करूँ भागने। (उघडपणे।)

साकी.

शंभूतूझी शर्यनामी करतें निजलादीं॥ अमृ  
तहस्ती करनी तो काउर्वीं मजलादीं॥ हे भव  
तापविनाशा पावें सत्त्वर ईशा॥ १॥ हे भवशंकर  
चंद्रशेरवरा प्रमथा धिपर्वीशना॥ नौललोहिता  
वृषभध्वजममबाल कुडर्वीं तान्हा॥ २॥ घटो  
त्कचाममबाला तुजला निद्राकैसीआढी॥  
जंबुकमारी सिंहालागी तैसी स्थिति हीझा-  
ली॥ वत्सामजला नेहें उडुनी तूळोकर भेहें॥ ३॥  
पराक्रमी तूळोडा असतां पडला येअं कैसा॥  
धाकें तृणाच्यागिरी लोहला झालाच्यार्यहि  
तैसा॥ उडुनी आतां तोका हरितूंमाझ्या  
शोका॥ ४॥ तुजला पाइ निवीरपकोनीगे  
लासत्तरसूता॥ नाहीं तुजला सात्यमूणो-  
नीपाथ्यिजत्त्वाना॥ पुत्राच्चुबन दीर्दी॥ चुं-  
चुकमुखीं घेरी॥ ५॥

(या प्रमाणें हिंडिवीचा शोक श्रवण करून ही भी मा-

( ३२ ) वत्सला हरण नाटक.

ची पत्ती आहे असें संभद्रेने जाणून धांवत धांवत नित्या-  
जवळ गेली. आणि गळ्यास मिठी मारक्क तिला म्हणते.)

**संभद्रा-** हे ममपती अन्नावृपत्ती, मी भीमानुज जो स-  
व्यसाची धनंजय त्याची पत्ती आहे. त्या तु इया पुत्रास मा-  
इया पुत्रानें भूतलावर पाडिले आहे. हा भीमाचा पुत्र असें  
मला माहिन नाही. या विषयीं मला क्षमा करावी. कारण  
हा ही तुझान पुत्र आहे.

( या प्रमाणे संभद्रा बोलत आहे इतक्यांन घटोत्कच  
सावध होऊन उठणार इनम्यांन त्यास म्हणते.) हे बाल-  
का, घटोत्कचा, तूं आणि हा माझा बालक अभिमन्यु उ-  
भयतां तुलनबंधु आहात. परंतु हा काल पर्यंत तूं भीम पु-  
त्र हैं मला माहित नव्हते. आतां कलनांच मोह किरे उत्प-  
न झाला. बालका, (प्रेमाश्रु येनान.)

**घटोत्कच-** हे मातोश्री, तूं त्या माझ्या बंधूस घे-  
ऊन एकाकीं वनांन कोणत्या डिकाणीं काय कायीस जा-  
न आहेस तें मला रूपाकरून निवेदन कर.

**संभद्रा-** वत्सा, दुष्ट दुर्योधिनानें जाम्हांस परा-  
काढेचें दुःख दिलें आहे. पूर्वी या अभिमन्युत्या ताता-  
नें यास बलरामाची कन्या वत्सला योजिली होती. प-

रंगु ते वनवासास गेल्यानी संधि पाहून ती कन्या त्या दु-  
ष्टानें आपल्यां पुन्हा कारणे योजून तो हारके घन लग्नास  
जाप्यास सिद्ध झाला आहे. यासाठे आपण ही तेथें जा-  
उन बुद्धांन दुर्योधनादिकांस जिंकून ती कन्या वराची अ-  
सा हेतु मानसाने गायीं धारण केला आहे.

**हिंडिंबी-** (हिंडिंबीने सभद्रेचे दीन भाषण श्रवण  
करून) हे घटोत्कचा बालका, त्या तुझ्या बंधूस वधु प्रा-  
स्यर्थ तुला सात्य केले पाहिजे.

**घटोत्कच-** सत्य होय, मानोश्री मी सात्य होईन  
यांन कांहीं एक संशय नाहीं. आणि त्यांन आपली ही  
आज्ञा मगमी आक्षस करीन काय? (सभद्रेस म्हणनो.)  
हे आई. तूं कांहीं एक चिंता करूनको. जर मी खरा भीम  
पुन असेन नर त्या वत्स ले बरोबर या माझ्या बंधूचे लग्न-  
लाचीन. हे गाने, मी या विषयीं प्रनिज्ञान करतों श्रवण  
कर.

### आर्या.

बलराम कृष्ण यांसीं रगडिन समरोंपरा  
ऋमेंमदिय॥ एकाग्रासेंशत्रूसेन्यगिलूनी  
करीनमीषलद्य॥१॥ आहेपरात्रमीमी-

( ३४ ) वत्सला हरण नाटक.

त्यांनभिजालाबलाद्यत्वनय ॥ अस-  
तीबहुविर अवनींपरित्वत्समनसेच  
कींद्विनीय ॥ २ ॥ बलरामाचेंतेंसेंअन्याचें  
बल अम्हापुटेंकाय ॥ शोकाटाकीमातेनि  
भयअसत्तृघरींमनींकाय ॥ ३ ॥

हिंडिंबी— ( सभद्रेस ) बाईतें सर्व यथासांग हा-  
ईल तुझे उभयपुत्र समर्थन आहेन. त्या विषयीं आपल्या  
स काळजी करणें नको. परंतु तुम्हीं आनां सर्व माझ्यागृ  
हाप्रत चला.

( सर्व निघून जातान. )

अंक पहिला समाप्त.

---

अंक २ रा.

प्रवेश १ ला.

स्थळ— हिंडिंबारण्य.

पात्रे.

घोडेकच, जांधील, विदूषक, सूत्रधार आणि अभिमन्यू.



सभेंत घटोत्कचाचा मामा जांधील वर्गेरे बसले असतां  
घटोत्कच अभिमन्युसह प्रवेश करितो.

**घटोत्कच-** (मनांत विचार करून) कां जाधील मामा,  
आजचा प्रसंग मजवर कसा युजरला होता तो नर आपणांस  
विदितच आहे.

**जांधील-** हे घटोत्कचा बालका, तो सर्व मला विदित-  
च आहे. परंतु त्या तुझ्या तुलन बंधूस आश्रय देऊ तुला त्या-  
चें कार्य केलें पाहिजे.

**घटो-** होय मामा, मी ही खाच विचारांत आहें.

**जांधील-** नरमग आनां विलंब कां! “शहमस्य शीघ्रं”

( ३६८ )

## वत्सलाहरण नाटक.

“अशनभस्य काल हरणं” जितकी तरा होईल तितकी उप-  
योगाची.

**घटो०-** फारउत्तम आहे. मामा आनां आपल्यादूनांस  
पाठवून देशोदेशीचे राक्षसांस लोकर बलाउन आणवावे.  
आणि त्यांस असें सांगवें कीं, कोणी माझी आज्ञा उद्घुंघ  
न करून न घेईल अथवा येण्यास विलंब करील तर त्यास  
देहांत शिक्षा प्राप्त होईल.

( या प्रमाणें घटोत्कचाचें भाषण श्रवण करून जांघील  
मामानें दूनास पाठवून सर्वराक्षसास हिंडिंबारण्यांन एक  
च होण्या विषयीं आज्ञा केली. या प्रमाणें ने सर्व निशाच-  
र जमून हिंडिंबारण्यांन आले याकाळीं आकाशमार्गानें  
कोण वीर येन आहेन म्हणून विदूषकास भीनि प्राप्त होऊ-  
न मृच्छिन पडतो. त्यास सून्नधार सावध करून म्हणतो.)

**सून्नधार-** विदूषका, अरे दून घाबसूनको. आनां येथें  
अभिमन्यूस सात्य करण्या करिनां राक्षस येन आहेन.

**विदूषक-** हं! हं! भानां समजलों प्रथम मला फारच  
भीनि वाटून मी मेलों होतों पण आपण होतां म्हणून माझी  
रन्धी सधवा राहिली.

( इनक्यांन नेथें बहानर कोटी राक्षस वीर प्राप्त झाले

वत्सलाहरणनारक.

( ३७ )

असनां घटोत्कच मामास मृणनो.)

**घटो०-** मामा, हे जे बीर येथें प्राप्त साळे आहेन खांस  
आपल्या स्वारी बरोबर निघण्या विषयीं आज्ञा करावी.

**जांधील-** होय करतों. (असें मृणून नसें करतो.)

**घटात्कच-** बरेंतर मामा, आपण ही समागमें चलावें.  
(असें मृणून सर्व राक्षसां सहवर्तीमान उडूण करून द्वारकेन  
जाऊन पोंचले.)

**प्रवेश २ रा.**

**स्थळ-** द्वारका.

**पात्रे.**

घटोत्कच, जांधील, सून्दरार आणि विदूषक.



( ३६ ) वत्सलाहरण नाटक.  
८ समें जाधील मामा वर्गेरे वीर बसले असनां घरो-  
लच प्रवेश करितो.

घटोत्कच - मामा, आपण द्वारकेन नर येऊन पोंचले  
परंतु आपणास सांगनो नशी मसलत लोकर करा.

आर्या.

बंडोत्पन्न कराया गृहण करावे बहून वेष अनां ॥  
जेणे करुनी कृष्णा कलुनी ये ईल पडैल त्याचिना  
१ ॥ चिंता कां हिंन करौ कृष्णा त्वी त्यास जिंकुं आ  
यण कीं ॥ बलरामासों लदुनी रव्याती करुस्वी  
य बरिच त्रयलोकीं ॥ २ ॥

जांधील - फारडत्रम आहे. (असें म्हणून सेनेस जा-  
ऊन आज्ञा करितो.)

आर्या.

श्रवण करावी तुम्हीं राजाज्ञा जाहली तुम्हां  
आज्ञो ॥ कीं क्षा रवरो दृवामा धेनू आणी कशा  
करावाज्ञी ॥ ३ ॥ नानाढेंदकरावे घालावीं प-  
थिं बहूदुकानेंवीं ॥ द्वारावनिचे लोकां कपदा  
नें दूरणे करारव्यानी ॥ ४ ॥

(याप्रमाणे सेनेस आज्ञा होतांच ने हर्षिन होऊन कोणी

घोडे, कोणी म्हणी, कोणी गाई, कोणी उंट याप्रमाणें नाना प्रकारचीं स्तरें धारण करून बाजारांन दुकानें घालून अर्धमोलानें सर्व जिन्नस विकूँ लागले. त्या काळीं त्यांचे दुकानीं अनिशय विका होऊळागला. अशा प्रकारे द्वारका वासी जनांस फारन फसविलें म्हणून ने बहुत दुःखी होऊन सर्व एक-च जमून गाळ्हाणें सांगावें म्हणून हरिमंदिरा प्रत जाऊळागले असतां विदूषकास आश्चिर्य वाटून सूत्रधारास म्हणतो.)

**विदूषक-** अहो सूत्रधार, हा रामचंद्रभट्ट धांवत इनक्या जलदीनें कोणत्या ठिकाणीं जान आहे बरें ?

**सूत्रधार-** हे विदूषका, त्यानें बाजारांन एक जिन्नस विकत घेतका आणि घरीं घेऊन जाऊन पाहातो तों नाहीं सा झाला. असा चमत्कार झाला म्हणून तो हरिमंदिरा प्रत जान आहे.

**विदूषक-** अहो पण असें होण्याचें कारण काय ?

**सूत्रधार-** अरे तुला मार्हीन नाहीं काय ? त्यास्थळीं मायावी घटोत्कच राक्षस आला आहे. त्यानें आपल्या राक्षसी मायेच्या योगानें नाना प्रकारचे जिन्नस उत्पन्न केले-आहेन. ने कोणी विकत घेऊन घुरीं गेला असतां अदृश्य होतान.

( ४० )

वत्सला हरण नाटक.

**विदूषक-** (आश्रिय युक्त होऊन) सून्नधारा, अरे,  
हा चमल्कार पाहिलास काय?

**सून्नधार-** असा कोणता चमल्कार तुला वाढला?

**विदूषक-** सांगनों श्रवण कर.

**श्लोक.**

हीसत्यभाभाबहुधीतमोरी॥ रमेसमारीक  
रिंजाडकारी॥ सासूसमारीसूनहेंचिचित्र॥  
वारेमलाकांहिंकळेनसून॥१॥

**सून्नधार-** (ऐकून) विदूषका अरे, तुला अत्याश्र-  
र्ये नें कोणते वाढले? तुला नुकनेंच सांगितलेना, कीं येथें  
मायावी राक्षस प्राप झाले आहेन. त्या योगाने अशा स्थि-  
ति येथे घडून येनान.

**विदूषक-** अहो नाटकाधीश तुहीं राक्षसी मायाम्-  
णां पणे हें कृत्य कसे घडलें ते मी समजलों नाहीं याजक-  
रिनां मला उघडून सांगा.

**सून्नधार-** सत्यभाषेची सासू घरांन असनां ती पाणी  
आणावयास गेली होती. इतक्यांन एका राक्षसानें आपल्या-  
राक्षसी मायेच्या योगानें त्या सत्यभाषेचें स्वरूप धारण क-  
रून त्यानें हें कृत्य केलें आनां करी समजलास कापुनः सांगूं.

बस्तुलाहरणनाटक. (४९)

विदूषक - आनं समजलों. एवदा वेळ पर्यंत माझ्या डो-  
ळ्यांना ऐकूं घेन नक्कने. (सर्व निघून जातान.)

प्रवेश ३ रा.

स्थळ - द्वारका - कृष्णसभा.

पात्रे.

श्रीकृष्ण, उम्भूव, अकूर, आणि प्रनिहार.



(श्रीकृष्ण सभासदांसह बसले असनां किनीएक द्वारका-  
वासी जन नेथें येऊन प्रनिहारास मूणतान.)

द्वारकावासीजन - भालदार श्रीकृष्णास जाऊन वि-

( ४२ ) वत्सला हरणनाटक.

नंति करावी कीं, आहीं आपल्या भेदीची इच्छा करीन आ-  
होेन.

प्रतिहार - राजाधिराज गोपाल कृष्ण राज महाराज.

श्रीकृष्ण - प्रतिहारा किमर्थं पुकारलास?

प्रतिहार - महाराज, द्वारामध्ये ग्रामवासी जनांचा स-  
मुदाय ग्रास झाला आहे आणि ने आपल्या भेदीची इच्छा  
करीन आहेन.

श्रीकृष्ण - त्यांस कोकर घेऊ ये. (घेऊ येतो.)

द्वारकावाऽजन - वंदन करून म्हणनात.

आर्या.

कृष्ण विनती अभुती श्रवण करीं नूं बहुन राश  
सते ॥ द्वारावतीं तयेउन देतो बहुदुःख रक्षिं आ-  
म्हाते ॥ १॥ मात्रिक रूपे द्यरितो करिती मायोक  
मालफस वाद्या ॥ लाविति नंदा बहुते देती आ-  
म्हास त्रास ते वांया ॥ २॥ यास्तवदुःखं हरि नूं  
नमितों आहीं पदारविंदास ॥ शरणा गत व-  
त्सल नूं शरणा गन कीं असों तुझे दास ॥ ३॥

हे गोपाल कृष्णा, याया प्रमाणे त्यानिशाचरांनीं आम्हां  
स पीडा दिली आहे. यास्तव त्यांचा बंदो वरत करून आम-

चें रक्षण करावे.

**श्रीकृष्ण-** हे जनहो, ते राक्षस कोण आहेत हें तुम्हां-  
स माहीत आहे काय!

**द्वारकाघासीजन-** हे भगवंता, नगराबाहेर पुष्कळ  
राक्षससैन्य उनरलें आहे. त्यांन मध्यभागीं एकाराहुटींन ए-  
क मुलगा कृष्ण तुझ्या सारखाच पाहिला. परंतु कोणाचा-  
कोण हें आम्हांस समजले नाहीं. त्याचे स्वरूप पाहून मद-  
न ही लज्जा पावेल.

**श्रीकृष्ण-** बरें. हे संपूर्ण जनहो, तुम्हीं आतां आप-  
आपल्या गृहाश्रन गमन करा. मी त्यांचा बदेवरज करितों.

( चापमाणे श्रीकृष्णाची आज्ञा मान्य करून सर्वनि-  
घून जातान. )


---

### प्रवेश ४ था.

**स्थल-** द्वारका- अभिमन्यूचे शिविर.

**पात्रे-**

श्रीकृष्ण, अभिमन्यू, घटोळच, दून, आणि  
चेताड.



( श्रीहृष्णानें द्वारकावासी जनांचीं गान्हाणीं श्रवण करूऱ्या  
न किंचित् संतप्त होत्साना अभिमन्युचे शिविरांत जाऊन  
त्यास म्हणतो.)

**श्रीहृष्ण-** हे अभिमन्यू, तूं येथें येऊन फारच बंड-  
माजविलें आहेस. परंतु भगिनीस्तन आहेस म्हणून हा काळ  
पर्यंत तुझे अपराध सर्व सहन केलें. दुसरा परकीय कोणी  
असनातर त्यास क्षणमात्रांत मुक्तिपंथच दारविला अस-  
ता. अरक्त इनः पर तूं जर फारसें बंड येथें माजविलेंस तर-  
तुला शिक्षा केल्या बांचून राहणार नाहीं.

**अभिमन्यु-** मामा श्रवण करा.

आर्या.

मामा महत्व तूझें मोठें परि अंतरां नरखोटें तें ॥  
विश्वास धान की तूं अससी आनन तुझें नदावीं  
तें ॥ १ ॥

श्लोक.

जाई अनां तूं आपुल्या स्थाला ॥ कौनूकदा-  
वीन पहा तुल्या ला ॥ नाहीं तरी सिद्ध इन जाव  
याला ॥ होई अनां दाविन लाध वाला ॥ २ ॥ ॥  
( याप्रमाणे उभयनांचा संवाद होत आहे इतक्यांत घ-  
रोत्कचाची स्वारी अभिमन्यूने मंदिरांत प्राप्त झाली, अस-  
तां श्रीदृष्टि घरोत्कचास मूणतो.)

श्रीदृष्टि - हे घरोत्कचा, तूं या माझ्या द्वारकापुरीं  
न येऊन नाना प्रकारचीं विद्धें उत्पन्न करून निरापराधें म-  
सुरवासी जनांस नागविलेंस कांहीं चिंता नाहीं याचा मी पु-  
टें स्फुड उगवीन.

घरोत्कच - शब्दन कर.

आर्या.

कंसा मारुनि अपुल्या दावि सिद्ध ध्या पराक्र  
माम जला ॥ पुनरास्त्रीशोषु नियोदा कियली

( ४६ ) वत्सला हरण नाटक.

त्वां त्र्यपानसे तु जखा ॥१॥ तुम मानुजां गनेला-  
परावरा सीबोले नियोजी सी ॥ परिभ्रम पुत्र अ-  
सनां कोण बके तो वरीले रेतीरी ॥ २॥ हेंदुष्ट-  
कर्म तुझे क्षणा वृक्ष पणीच भोग शिल ॥ स्फ-  
योधना नाच विन रणां गणा माजि नूच पाह सी  
ल ॥ ३॥ बलरामा चीकन्या आणु नियां लभ-  
पार्थ पुत्राचे ॥ लावीन मीन जाणें या सिन मीसे  
न्य अंध पुत्राचे ॥ ४॥ समस्त यादवां नें जिंकुनि  
यामी बला सहर वीन ॥ जावा या से न्याने मा-  
इया सरिखा दुजा प्रतीरे विन ॥ ५॥ जाई आनां  
ये शुनि बैसे घेऊ नियां गृहीं कमेला ॥ घातकि-  
आ हे सरवरा दारविआ नांक धीं न मुख कम-  
ला ॥ ६॥

( याप्रमाणे अभिमन्यू व घटोत्कच याउभयनांची वी-  
रश्री युक्त भाषणे श्रवण करून कांहीं न घोलना श्रीहृष्ण  
निघून गेला. इन क्यांन गर्व करून युक्त झाले ला असा दुर्यो-  
धन मोर्ड्या डौलाने आपल्या सेने सहवर्न मान हारकेन प्र-  
वेश करीन आहे असे घटोत्कच नाच्या दूतांनी अवलोकन क-

वत्सला हरणाटक. ( ४७ )

रुल धांवन धांवन जाऊन ते वर्नमान घटोत्कचाप्रन निवेदन करिनात. )

दूत - हे घटोत्कच महाराज, कुरुपनि दुर्योधन राजाआपल्या सेनेस ह द्वारकेन ब्रवेश करीत आहे.

घटोत्कच - वरें तर दूत हो, वेनाळांस पाचारण करावें, ८या प्रमाणें आज्ञा होतीच त्यानीं वेनाळांस बोलाऱ्हून आणिले असतां ते संपूर्ण घटोत्कचाच्या सभेन शास होऊन घटोत्कचास म्हणनात. )

वेनाळ - हे घटोत्कच महाराज, आज आह्यांस आपण किंचित्तिथ पाचारण केले? आज्ञा द्वावी.

घटोत्कच - वेनाळ हो, तुमच्यांतून लक्ष वेनाळ एकत्र होऊन हसिनापुराप्रन गमन करावें आणि ते पुरदहन करून सखर आवें.

वेनाळ - फार उन्नम आहे, स्वामी आज्ञा प्रमाण. ८ असे म्हणून ते सर्व आकाश मार्गेकरून लक्ष संख्या वेनाळ केवळ हसिनापुराचा मार्ग लक्षून जानान असें कौरवाचीरांनी अबलोकन करून आपला स्वामी जो दुर्योधन त्याप्रन निवेदन करतान. )

कौरव वीर - राजराजाचा जयजयरुप असो. महारा-

( ४८ )

## वत्सला हरण नाटक.

ज, आनंच लक्षावधि वीर आपल्या हस्तिनापुराचा मा-  
र्ग लक्ष्यून गेले. यावरहून आह्यांस असें बाटते की, काहीं  
तरी आपल्या नगरावर विघ्न गेले असावे.

**दुर्योधन - (कोथयुक्त होडन.)**

**श्लोक.**

कांवीरतुम्हीं हिनशक्तिझाले ॥ भृः सारकिं  
व्यर्थनिजन्मालेले ॥ शूरत्व आजी मजला  
कलाले ॥ वीरत्वशेळोदीरं तेंलपाले ॥ १ ॥ ॥

आयो.

अनलादिकीं त्रिभुवनीं संदर आहे किंह-  
स्तिनापुरते ॥ आहे कोणवरिष्ट हिमाइया अ  
ग्रीं तुम्हीं च द्रावाते ॥ २ ॥

**( ओङासा विचार करून भीष्माचार्यास.)**

**श्लोक.**

पितामहा आपण शीघ्र जावे ॥ मारूनियां  
रास्तस शीघ्र आवे ॥ लग्नामुकें सांगत सें तु-  
म्हाते ॥ रक्षानिकें संदर मत्सुराते ॥ ३ ॥

**( या प्रमाणे दुर्योधनाचे भाषण श्रवण करून भीष्मा-  
दिक वीर हस्तिनापुराप्रत गमन करिते झाले.)**

बत्सलाहरण नाटक.

( ४९ )

अंक दुसरा समाप्त.

अंक ३ रा.

श्रवेश १ ला.

स्थळ - हारका.

पात्रे.

श्रीकृष्ण, बलराम, दुर्योधन, मायावी दुर्योधन पत्नी, दासी, रेवती.



८ दुर्योधन वाद्यघोष युक्त असा हारकेंन प्राप्त इगाला अ-  
सनां श्रीकृष्ण बंधू सहवर्तमान वाद्यघोष गजरें करहून सा-

( ५० )

वत्सला हरण नाटक

मोरा जाऊन सीमांन पूजा करून दुर्योधनास मृणनो.)

**श्रीकृष्ण-** हे दुर्योधना, लग्नकाळीं आपण फार-  
सावधगिरीनें असावें.

**दुर्योधन-** फारचांगलें आहे. कृष्णा तूंकांहीं घाब-  
रूंनका. या भूतलावर माझ्या अग्रभागीं पांच पांडवां वांचू-  
न समरास येईल असा दुसरा वीर नाहीं. पांडव तर कोटेंगे-  
ले याचा शांगच नाहीं मग भय कशाचे आहे.

**श्रीकृष्ण-** बहुत उत्तम आहे. आम्हीं आतां आप-  
ल्या मंदिराप्रत गमन करिनों.

( असें मृणून निघून जातान.)

**विदूषक-** अहो सून्धार, त्यापुष्कज स्त्रिया चाल-  
त्या आहेन त्या कोणाच्या कोण व कोटें जान आहेन हें तुं-  
म्हाला माहीन आहे काय?

**सून्धार-** अरे माझाची घटोळचानें दुर्योधन कामि  
नीचें स्वरूप धारण करून दासी शनें वेष्टिन होत्यावरे बनी-  
मंदिराप्रत जाऊन वत्सला हरण करून आणावी मृणून इत  
का खटाईप चालविला आहे.

( तो स्त्रियांचा समुदाय मार्गिन्हून जात असतां आप-  
ल्यांत भाषणे करितान.)

वत्सला हृरण नाटक. १५९

दुर्योधनस्त्री- हे दासीनों, मला एक विडा आणून या.

दासी- स्वामिणी हा विडा घ्रहण करावा.

दुर्योधनस्त्री- अगे हा महाल कोणाचा? हे तु ह्यांस-  
माहीन आहे काय!

दासी- महाराज, आह्यांस माहीन नाही. आपल्यास  
विदित असल्यास रूपाकरूळ निवेदन करावे.

दुर्योधनस्त्री- अगे हा सत्यभाषेचा महाल पहा रु-  
सा संशोधित आहे नो!!!

आर्या.

हांड्याझंबर असतो आणि कमिंती स चॉल सेंटेंतीं॥

श्रीहृष्णत्यांत नित्य हिवसतो भाषेसमोप अतिशीती॥

(याप्रमाणे संभाषणे करीन करीन रेवती मंदिराप्रन-  
येने.)

रेवती- (विस्मित होऊन मनांन.) त्या कोणस्त्रिया  
येन आहेन कोणजाणें, (इतक्यांन स्त्रिया प्राप्त शाल्या-  
असनां खांस पाठासनीं बसवून म्हणवे.)

आर्या.

बाई आपण कोरिल कोण असा काय कार्याते आहे॥  
स्तम्भवें सांगा तु ह्यां तुमचा सहवास नोकधीं नोहे॥३॥

( ५२ ) बत्सखा हरण नाटक .

द्यावाविडातुम्हींहा वैसावें आसनीं सरवें करुनी ॥  
नाहींओळख म्हणुनीशांकाचारे बहुगदीयमनीं ॥३

दुर्योऽस्त्री - अहो आपण परस्परे विहिणी आहोंत म-  
नांन शंका आणण्याचें कांहीं प्रयोजन नाहीं. आतां येथे-  
येष्याचें प्रयोजन विचाराल कर सांगतें शब्दण करावें.

आर्या.

हृद्धाचारपरंपर आहे अमुच्याकुलीं तुम्हींऐका ॥८-  
ग्नापूर्वीविधुसींन्यावीआनन पहावया सिनिका ॥१॥  
दावुनिआनन मग निज आणुन द्यावी न पूर्णघटि भरतां  
॥ म्हणुन विनती तुम्हां करितें न्यायावधूस द्या आनां  
२॥ स्वामीलासांगुनका आणुन देऊ वधूत्वरित गति ॥  
वधूवरें बरींही विधिसूचे जोडिलीं विचिन्नगती ॥३॥

रेखती - ( कन्येस आणून देऊन विहिणीस म्हणते )

आर्या.

विहिणी तुम्हींन्यावी आणुन दिघली तुस्यांसि  
वधुतुमची ॥ नांदोनहीं अवनिवरी समधनु-  
मचानसे अनां अमुची ॥४॥

दुर्योधिनस्त्री - ( कपदानें ) आयुष्य, यश, हानि,  
सुख दुःखादिक हें एक परमेश्वर मात्र जाणतो. अस्त्र

बत्सला हरण नाटक. ( ५३ )

आनं आहीं त्यावधूस नेऊन गृहावलोकन करून सखर  
आणितों..

(असें म्हणून ती कपटी दुर्योधिन स्त्री वधूसह आप-  
ल्या गृहाभनगमन करिते.)

प्रवेश रात्रा.

स्थल - रुभद्रेची राहुडी.

पांच.

रुभद्रा.

बत्सला.

घटोल्कच.



(घटोल्कचानें दुर्योधिन कामिनी स्वरूप धारण केलें हो-  
नें त्याचा परित्याग करून रुभद्रेस म्हणतो.)

**घटोत्कच-** हे मातोश्री, ही तुझी सून तुझ्याजबद आ-  
एन दिली. हिचें आनं संरक्षण कर. मी या बधूनें स्वरूप धा-  
रण करून जातों आणि नेथें कगळकाळीं मी जें विघ्न करीन  
नें तूं सर्व अवलोकन कर.

**सुभद्रा-** हे बालका घटोत्कचा, जें हृत्यकरशील नें  
फार सांभाळून कर. कारण तुझीं दोघेही अनिमुग्ध बाल-  
क आहांन. आपल्यास प्रस्तुत काळ ही प्रतिकूल. पहा,  
पांडव केवढे पराक्रमी. परंतु काळाचे प्रतिकूलत्वा मुळें त्यां-  
स बनवास प्राप्त झाला. म्हणूनच हादुष दुर्योधन याकृत्या-  
स प्रदृश झाला. नाहीं तर काय प्राप्ती कीं, सिंह शक्तिस जंबुक  
हरण करूं इच्छील म्हणूनच तुला सांगतें जें करणें नें फा-  
र विचारानें व सावध गिरीनें कर.

**घटोत्कच-** माने, तूं आपल्या मानसांन किमपी ही  
चिंता करूनको. मी विचाह काळीं विघ्न करून त्या दुर्योधन  
सैन्याचें कंदन करीन आणि नसें करण्यास मला माझा वंधू  
अभिभन्यू ही सात्य आहे मग चिंता कशाची? प्रत्यक्षका-  
ज जरी प्राप्त झाला नथापी त्याचा ही पराभव करीन तूं स्व-  
स्थ ऐस.

(असें म्हणून घटोत्कचानें वत्सलेचें स्वरूप धारण

बत्सला हरण नाटक्. ( ५५ )


करून दासी शनके वेष्टित होत्साना रेखतो मंदिराप्रत गमन  
करतो.)

प्रवेश ३ रा.

स्थळ- हारका- रेखतो मंदिर.

पात्रं.

रेखतो, बत्सला, विप्र, दुर्योधन स्त्री, लक्ष्मण, सरघी, विदूषक,  
सून्दरधार.



( ५६ )

## वत्सला हरण नाटक.

( कन्या आली असे पाहून रे वतीने आपल्या हिंकरा-  
नें धारण करून मोरदा आनंदाने जबल बसविली, असे-  
असनां कन्या आईस म्हणने.)

वत्सला - आई सोंगते श्रवण कर.

### साकी.

भूकळागली रवाच्या मजला लवकर आता देई॥

न थाबवेगे मजला आई देई सत्तर कांहीं॥१॥

रे वती - ( शर्करा मिश्रित दुध आणून ) हे मुली हें दु-  
ध प्राशन कर म्हणजे तुझी क्षधा शांत होईल.

वत्सला - ( नें दुध प्राशन करून म्हणने.)

### आर्या.

आई त्या दुधानें जडरायी जाणशांत होईना॥ देई  
मजला आणिकड पजेना कशीदया त्वदीयमना॥२॥

रे वती - हे वत्सले, तूंनर आज मला नासच आणिला  
स पाकशाळेन जा आणि तुला पाहिजे ने रवा.

( या घमाणे आईने वचन श्रवण करून वत्सला पाक-  
शाळेन गेली. आणि तेथें नाना प्रकारचीं पक्कांने आदि-  
करून यथेच्छ प्रक्षण करून पुनः माने जबल येऊन -  
म्हणने .

## वत्सला हरण नाटक . ( ८७ )

**वत्सला-** आई, मी पाकशाळेन जाऊन घारगे पुष्कळ खाल्ले म्हणून मला शोष बहुन लागला आहे. यास्तव शीन-क्षा दधिभान जेवावयास घाल.

**रेवती-** वत्सले, हें नार मांडलें आहे चल जेव कशी.

**वत्सला-** (आईने भाषण श्रवण करून) दोहीं हातांनीं गपागप भान जेवूळ लागने.

**रेवती-** (मनांन) आज या मुलीस कांहीं भूत वाधा-झाल्या साररवें दिसने. घरांन लक्षावधि मनुष्यें तृप्त होण्या साररवें अन्न सिद्ध झालेले यामुलीने भक्षण केलें काय-आहे कोण जाणे? (लग्नकाल सर्वीप आला आतां ही गोष्ट गौव्य डेविली पाहिजे. जर यसिद्ध झाली तर तो कुरुपनिर-जा दुर्योधन विवाह न करनां परत जाईल. आणि या मुलीचे विवाहाचे मोठें संकट पडेल. तस्मात् युप डेवोवे हें बरें.)

(असें म्हणून निनें पाकशाळेन जाऊन नूतन पाक त-यार करण्याविषयीं सहायंस आज्ञा करिती झाली.)

**वत्सला-** (मनांन) आपण विशेष अन्न भक्षणके-लें म्हणून लोकांस कदाचित् शांका प्राप्त होईल म्हणून-मानेस पुरे असें सांगावें. (उघडपणे.) माने, माझी क्षुधा शांन झाली. आतां मला कांहीं एक नको.

(इनक्यांन द्वाराचे ठायीं वर प्राप्त झाला असनां पुण्या-  
हवाचन नांदीमुरवादि कर्म करून ज्योनिष्यांनीं काळ यंत्रा  
चें साधन केले. पुढे वर पूजा करून वत्सलेस आणून वि-  
प्र मंगलाष्टके मृणालयास लागले असनां विकट रूप त्या-  
दुर्योधन पुत्रास दारविले. त्या काळीं वरास (लक्ष्मणास)  
मूर्त्ती प्राप्त झाली. तेहां मोग हाहाकार होऊन विप्र-  
मृणानान.)

**विप्र-** अहो, पाहाना काय! वरास मूर्त्ती प्राप्त झा-  
ली आहे. याकरिनां त्याच्या आंगावर सिनोदक सिंचन  
करावे.

**दुर्योधनरन्दी-** (हिंने असें पाहून त्याचे नेत्रांस-  
उदक लाविले ने समर्थीं नो सावध झाला असनां त्यास-  
स्थणने.) हे लक्ष्मण, हे बालका, सावध आहेस ना?

**लक्ष्मण-** (इनक्यांन मायावी वत्सलेने पुनः त्या-  
स भयंकर रूप दारविले, तेणे करून तो धरथरां कांपू-  
लागला.)

**दुर्योऽरन्दी-** (मनांन विचार करून आपल्या सरनीस  
मृणते.) सरवे, यामुलीच्या योगानें नर असें होत नसेल नां?

**सरवी-** नाहीं हो वाई इचे स्वरूप काय रुंदर आंहे पहा.

वत्सला हरण नाटक. ( ५९ )  
साकी.

निटज्जीं कुंकुम सुरेरब शोभन वेणी सर्पापरिनी ॥ भय-  
भिन मुग्धा हरिणी नद्दून नेत्रहि चारुशोभनी ॥ १ ॥ -  
दंतहि जैशादा दिमपंक्ति ओष्ठहि पिकलीं तोडलीं ॥ -  
शोभन मुरखनें विधूपरीहो वेणी वेणी शोभली ॥ २ ॥  
वक्षस्थलिंचे कुंभदूयने इभकुंभाजिंकीनी ॥ मुक्ताहा  
रे वेष्टिन तैसें कामी मनभुलवीनी ॥ ३ ॥ ॥ ॥

हे राजभाभिनी, अशा सुंदर वधुमुक्ते हें कृत्य घडते म्हणें संभवेल तरी कसें ?

दुर्योऽर्जी- हे श्रियसरवे, तूं म्हणतेस तें रवरे आहे, व ही मुलगी ही चांगली सुरेरब रुलक्षणी आहे.

आर्या.

वद्धसदां धमिलतो नेत्रहिचे दीर्घकर्णपर्यंत ॥ द्वि-  
जगणयुक्तहिजीचें स्वभावशूची मुरवांतरे असता ॥ १  
वक्षस्थलिंकुंभदूयशोभनिमुक्ताधिवास नेणेने ॥ ऐ  
सिहिचीशांतवपू असतां कृशिक्षणे भयासपाविने ॥ २

सरवी- हे स्त्रामिणी, ही आपल्या मनांनील शंका मात्र  
आहे. परंतु या मुली पासून आपल्या लक्षणास क्षोभ प्राप-  
होईल. असें कधीं ही व्हावयाचें नाहीं.

**लक्ष्मणा-** (पुनः मायावी वत्सलेचें काजासारखें भयंकर स्वरूप पाहून मनान) जनास ही माझ्या समोरील व धू फार लावण्य सुक्त दिसने. परंतु मला नर ही कृतांन काजा सारखी भासन आहे. द्रोणा चार्यादिक या स्थळीं असनेन-र माझें रक्षण होतें. परंतु सांप्रदय यास्थळीं ने कोणी नाहींन. यावरूप मला असें वारटें कां, माझ्या आयुष्याचा शेवटआ-हे. हे लग्न नव्हे. केवळ मला महाविद्ध प्राप्त झालें आहे. पि-त्यानें मला या काल मुखांन आणून घानलें. आनां हा काल मला क्षणाधर्त आपल्या मुखांन घालील. यांन संशयना-हीं. आनां या संकटांनून रोडवील असा यास्थळीं एक ही-वीर दिसन नाहीं. हे भगवंता, हे आदि नारायण, हे शेष-शायी परमात्मा.

### आर्या.

संकटिंगजेंद्र असनां धांबुनि आला सितूंक सात्वरि-  
त ॥ त्यापरिदेवा आनारक्षण माझें कसेंन तूकरित ॥ १  
आलों शरण तुलामी करी कृष्णानूं दिनावरी कंद ॥ शर-  
णागन वत्सल हेविष्ट पगी तंत्यजी अवाबिरुद ॥ २ ॥  
विषाद कोट्युगांचा आणि सिकांरे मुहुः तुझ्याचम-  
नी ॥ बाल पदेनाडिन जरिरु सेल की काय मानूषी-

वत्सला हरण नारक । ८७ ।  
जननी ॥ ३ ॥  
के का.

उपेंद्र जगदीश्वरा प्रभु मुकुंद दैत्यार्दना ॥ ज-  
नारदनि विक्रमामधुरि पुमुख मर्दना ॥ विनंनि  
करितो नुझी त्वरित रक्षित दबामला ॥ असे प्रल  
य काल हान मिन सें हरी मी नुला ॥ ४ ॥ ॥

आर्धा.

घाल विं संकट माझे परि हरि चिंता समृह तो मदिय ॥  
जाऊ कोठें तरिमी रोडुनि अंधो हरी अनात्मदिय ॥ ५  
नाशी मनिंची चिंता विविध अगांची करीक्षमा हंस ॥  
शरणा गत वत्सल तूं शरणा गत मी हरी तुझादास ॥ ६ ॥  
तूं मज जननी जनक तूं चिअसे शील बंधु कुल रवरे ॥  
जरि तूं निष्ठुर हो शिल बज्जापरि तीक्ष्ण होय नें नृणेर ७  
काल तुणौ परिमानि न रक्षिसि मजला कूपे कस्तु जरी ॥  
नातरि तुण काल परी होई ल तूझ्या अवकूपे चिहरी ॥ ८  
फुट तें मदीय त्वदय कैसे करुं मी कथीं यला आनां ॥  
नाहीं स्वस्थ न नानें बाटत मजला बहून तीचिंता ॥ ९ ॥  
जरि तूं में न्यधरो नी बस सिल हृष्णातरी गती काय ॥  
लय करि उडिं तूं रक्षी नाहीं मनिंरे अजी अनां काय ॥ १०

(६३) बत्सलाहरणनाटक.

करुणाकरनुं अससीउपमाद्यायानकोणितोतुजला॥  
पीरदूनिर्दयकेसाज्ञालासीहें प्रभूकछेनमला॥११॥  
नाथा अंतपहासीब्रोदात्मृद्याउचौनहें नोहे॥ दिन  
भक्तां नाडनियां नमिकेकांहिं हरीमला ग्राहे॥१२॥

या प्रमाणे दुर्योधन पुत्र लक्ष्मण आपल्या मानसांन  
भगवत् चिंतन करीन आहे इनक्यांत लग्नसंधि प्राप्त झा-  
ली असतां मायावी वधूनें म्हणजे घटोल्कचानें महान वि-  
क्राळ स्वरूप धारण करून मंडपा सहवर्तमान आकाशां-  
त उडुण केलें आणि नगराचे बाहेर प्रदेशांन येऊन सु-  
दूर्थ सिद्ध झाला. त्याकाळीं घटोल्कचानें वधूस चोरून -  
नेली म्हणून कोरवदळांन हाहाः कार होऊन ते बीर घटो-  
ल्कचास धरून आणण्या करिनां इकडून निकडे धांबूला-  
गले तेसमयीं विदूषक सूनधारास म्हणतो.

विदूषक - अहो सूनधार, इनकी ही धांबाधांव कशा  
ची चालली आहे बरे. १

सूनधार - अरे, घटोल्कचानें वत्सलेस हरण करून  
विवाह काळीं विद्ध केलें म्हणून त्यास पकडून आणावया-  
करिनां हे कोरव बीर इकडून निकडे धांबै आहेन.

विदूषक - बरे, परंतु हे भ्रीष्मादिक बीर इनक्याज-

लदीनें धांबन धांबन कां येन आहेन ?

**सून्नधार-** आर्या मारीषा, पूर्वी घटोल्कच राक्षसानें हस्तिनापुर दहनार्थ वेनाळांस पाविले होनें. त्या काळीं ने केवळ हस्तिनापुराचा मार्ग लक्षून गेले असें कौरवांनीं अवलोकन करून दुर्योधन आज्ञेवरून भीष्मादिक वीर त्या वेनाळांचा पराभव करण्या करिनां परत हस्तिनापुराभन गेले होनें. परंतु ने कौरव वीर गजपुराभन जाऊन पोहोंचण्या चै पूर्वीच वेनाळांनीं ने पुर दहन करून ते मार्गानें येत असनां कौरव वीर त्यांस फ्रेटले. तेव्हां त्या कौरव वीरांचा ववेनाळांचा संग्राम होऊन कौरव वीर पराजयाभन पावले, - मृणून ते धांबन धांबन येन आहेन.

( असें मृणून सर्वनिघून जानान. )

### प्रवेश ४था.

**स्थळ- दुर्योधन सभा.**

**पात्रे-**

दुर्योधन, भीष्म, लक्ष्मण, कर्ण, विदूषक आणि

**सून्नधार.**



( दुःशासन, कर्ण, शकुनी, वर्गेरे बसले असनां दुर्योधन प्रवेश करिनो. )

**दुर्योधन-** (आपल्या स्थानावर बसून ) कर्णराजा, समयनर मोठा दुर्घट प्रामळाला. त्या दुष्ट राक्षसानें कार्यान विघ्न केलें आनां पुढे विचार कसा ?

**कर्ण-** दुर्योधना, नुं कांहीं चिंता करहतका. अरे अशा गोळी पुज्कळ घडतान. पहा जनक तनया जानकी केवळ प्रत्यक्ष आदिशक्ति आणि श्रीरामचंद्र घडगुणेभर्ये असानां ही त्याभ्यांत दशकंदरानें विघ्न केलें. परंतु परमेभरानें त्या दुषाचा गर्व परिहार केला. मग यायः कश्चिन् घ-

दोत्कचाची काय कधा? पूर्वपार राजकन्या विवाहानं अशाच नानाप्रकारन्या अडचणी येत असत. तूं कांहीं चिंता करूं नको. आपण शुद्ध करून त्या राक्षसांचा पराभव करूं.

**दुर्योधन-** वरें, पिनामह, भीष्माचार्यगजपुराहून-कां प्राप्त होत नाहींत. कर्णराजा, माझें मन शुद्ध वेडे झालें-आहे. (इतक्यांन भीष्माचार्य येतान.)

**प्रतिहार-** सकलक्षात्र वीरमुकुटमणी कुरुवंश मंडन राजाधिराज धार्नराष्ट्र दुर्योधन राज महाराज.

**दुर्योधन-** भालदार, किमर्थ शब्द केलास.

**प्रतिहार-** महाराज, भीष्माचार्यांची स्वारी येत आहे. (इतक्यांन भीष्म कर्त्तरींत प्राप्त होतो.) रवडी नाजीम महाराज!!!

**भीष्माचार्य-** (दुर्योधनानें प्रणिपान केल्यावर) हे दुर्योधना, कल्याणमरक.

**दुर्योधन-** हे पिनामहा, काय दुःख सांगावें!!! राक्षसानें येऊन महान् विघ्न केलें.

**भीष्म-** दुर्योधना, कसें काय विघ्न केलें नें सत्त्वरनिवेदन कर. मी त्या राक्षसाचा क्षणानं पराभव करतों.

**दुर्योधन-** नें विघ्न काय सांगावें!!! मलानर मोढी-

( ६५ )

## बत्सलाहरण नाटक.

लज्जा प्राप्त झाली आहे. मायाची घटोत्कचानें केवळ ल-  
भ लावण्याचे संधीस वधूस चोरून नेऊन नो आनां युद्धा-  
स सिद्ध झाला आहे.

**भीष्म-** दुर्योधना, तूं कांहीं एक चिंता करून नको.  
मी त्याची क्षणांत खवर घेनों.

**लक्ष्मण-** पितामहा, त्या काळीं आपणास जय-  
प्राप्त होईल अशी आशादिसत नाहीं. यास्तव संग्राम  
करण्याची इच्छा सोडून देऊन परन हस्तिनापुराभन गमन  
करावें हें बरें. कारण लेण्याचे वेळेस माझ्या पुढे उभी केले  
ली जी वधू होती तो घटोत्कच राक्षस होना. त्यानें मला -  
दोन तीन वेळा भयंकर स्वरूप दारविलें असतां अशी-  
जीनि उत्पन्न झाली कीं, ही मला आपल्या कालमुखांन  
टाकल्या वांचून राहणार नाहीं. अस्त. परंतु मी केवळ भ-  
गवन् कृपेनें वांचलों.

**कर्ण-** हे दुर्योधना, हातुझा मुलगा अगदीं भिन्ना  
आहे. तस आपण संग्राम करून त्या दुष्ट राक्षसांचा परा-  
भव करू.

( ५ ) असें म्हणून ते संग्रामार्थ गेले असतां पराजय आ-  
वून इनः स्तनः पलायन करीन हस्तिनापुराचा भार्गधरिने

साले. त्याकाळीं विदूषकास अत्यानंदहेऊन तो सून्नधारा-  
स म्हणतो. )

**विदू०-** अहो सून्नधार, हे कोरव वीर संग्राम सोडून-  
पलायन केरीन आहेत. ने तुम्हीं पाहिले काय?

**सून्न धार-** होय मग काय म्हणतो स? जसें व्हावयाचें  
तसें इगळे. दुष्टांचा परिणाम चांगला कोडून हाणार!!!

**विदूषक-** अहो महाराज, पण तो युद्ध कथा भजला थो-  
डक्यांन जर सांगाळ तर फार उपकार होतील.

**सून्नधार-** सांगतो शब्दन कर.

आर्या.

होउनिकोरवसिद्धहि जातांसु द्वार्थजाणगर्वनें॥१॥  
थार्थीयजपुन्नानें केले हतबलदुमाष्म वृष्टीनें॥२॥  
त्याकाळीं रविनंदनभीष्म तसे अन्यवीरशोर्यानें॥३॥  
सरसाउनी पुढे मग करिनोशरवृष्टिफारधेयानें॥४॥  
होईनाहतबल तो काढीकीं दिव्यवाण अर्कसुनू॥५॥  
जुनकामुक्यासीं सोडून भेदीघटोलचस्यहनू॥६॥  
मूर्च्छिनभीमसुनूतोपडतां धावेधनं जयस्यसूनत॥७॥  
शरवषावकरहनो ओसविकोरव पराक्रमें बहुन॥८॥

( ५ ) वत्सला हरण नाटक.

इतकथांन भीम पुन्हि सावध होऊन सात्यपार्थसू  
ता ॥ होतां उभयें त्यांसों त्रासविले होतदुःख देनि  
नना ॥ ५ ॥ मिळतां मारबूतों कोरवपूलती दिगंत-  
रात्मां ॥ यासत्तव कथितां त्यागुन गर्वला लागणे-  
चिसन्मार्गी ॥ ६ ॥

( चा प्रभाणे उभयनांचा संवाद होत असतां बलरामा  
सह श्रीकृष्ण प्रवेश करितो . )

श्रीकृष्ण - रामा, कोरव वीरांचा भीम पुन्हानें व पा-  
र्थ पुन्हानें पराजय केला असतां आतां आपण कोणता वि-  
चार करावा ?

बलराम - श्रीकृष्णा, तुझी अगाध लीला आहे.  
असज्ज चला आपण त्या घटोत्कच राक्षसास प्रेटून सरव्य-  
करहू आणि यथाविधी वत्सलेचे अभिमन्यू बरोबर ल-  
ग्यलावू.

श्रीकृष्ण - बलरामा, फारचांगले आहे.

( असे म्हणून घटोत्कच मंदिराप्रन जाऊन सरव्यस  
करते झाले . पुढे अभिमन्यूचे यथाविधि वत्सले बरोबर  
लग्य लावून रथ, अश्व, गजादिक निला आंदण देऊन -  
त्यांस मोर्ध्या सत्कारानें परत इंद्र प्रस्यास शारवून दिले

त्याकालीं विदूषक सूब्रधारास म्हणनो..)

विदूषक- हे सूब्रधारा, हे नाटक ईश्वर छपेने फार-  
च सर्वेत्कष्ट झालें.

सूब्रधार- हे विदूषका, ईश्वराची रूपा झाली असतां  
कां बरें सर्वेत्कष्ट होणार नाहीं! होईलच होईल.आनां-  
तुला व यानाटकास आलेले जे विदूज्जन त्यांस पार्धना  
करून सांगनों. नेवढें एकाय चिन्नाने शवण करून सर्वी-  
नीं त्या प्रमाणे वर्नावें.

आर्या.


क्षणभंगुरजीविनहेंतत्पायसगोलकोंकि-  
जलबिंदू॥ यास्तव गर्वात्यागुनिकोणाला-  
हीकर्धींनकानिंदू॥ १॥ करनांगर्वबहूनोहो-  
ते अपकीर्निफारहानीच॥ करिनोजागर्वन  
रम्हणतोलोकीं असैचहानीच॥ २॥ सख्यो-  
धनेगर्वबहू केलाम्हणुनीबहूनहानीती॥  
झालीयास्तव सर्वित्यागुनिगर्वाधराविस-  
न्तीती॥ ३॥ अस्तु सर्वजनानींनीनिश्व-  
णार्धलाविलेकर्ण॥ तेणेहर्षिनझालोंनाट-  
क अदयेनिजाहलेंपूर्ण॥ ४॥

( ७० )

बत्सला हरण नाटक.

( असें म्हणून बत्सला अभिमन्यूस आरनी करून  
सर्व निघून जातान. )

अंक निसरा समाप्त.



समाप्त.